

लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना या
केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत महाराष्ट्र
राज्य सायबर कोषागार करिता आहरण
व संवितरण अधिकारी घोषित
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मृद व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक : केंपुयो-२०२५/प्र.क्र.४३३/जल-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई ४०००३२
दिनांक : १८ जुलै, २०२५

वाचा

- १) भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभाग यांचे कार्यालयीन ज्ञापन क्र. F.No.१ (२७)/PFMS/२०२०, दि.१३.०७.२०२३.
- २) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४७/कोषा प्रशा-४, दि.०३.०८.२०२३.
- ३) मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र. प्रगण-२०२३/प्र.क्र.६३२/जल-४, दि.२८.११.२०२४.
- ४) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५४/कोषा प्रशा-४, दि.२३.०४.२०२५
- ५) भारत सरकार, वित्त मंत्रालय, व्यय विभाग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली विभाग यांचे कार्यालयीन ज्ञापन क्र. F.No.१(२७)/PFMS/२०२०, दि.१०.०६.२०२५.
- ६) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२५/प्र.क्र.४४/कोषा प्रशा-४, दि.१८.०६.२०२५.
- ७) मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय क्र. केंपुयो-२०२५/प्र.क्र.४०९/जल-४, दि.०१.०७.२०२५

प्रस्तावना :

केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरांवरील रोख व्यवस्थापनामध्ये अधिक परिणामकारकता साधण्यासाठी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS), राज्याची एकात्मिक वित्तीय व्यवस्थापन माहिती प्रणाली (State IFMIS) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेची ई-कुबेर (e-Kuber) प्रणाली यांच्या एकात्मिक रचनेच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरीत करण्यासाठी "SNA-SPARSH" (समायोचित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण - Real Time System of Integrated Quick Transfer) ही निधी प्रवाह कार्यपद्धती प्रस्तावित करण्याचा निर्णय भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाने संदर्भ क्र.१ येथील आदेशान्वये घेतला आहे.

२. तसेच वित्त विभागाच्या संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णयान्वये, SNA-SPARSH" (समायोचित प्रणाली एकीकृत शीघ्र हस्तांतरण - Real Time System of Integrated Quick Transfer) कार्यपद्धतीद्वारे फक्त केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ई-कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर (Just-in-time) संवितरीत करण्याच्या मुख्य प्रयोजनार्थ "महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार" या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक ६ नुसार या लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत "महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार" या कोषागार कार्यालयातून देयके आहरित करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कार्य करण्यास संबंधित राज्य संलग्न योजनेसाठी सक्षम अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याची बाब सदर शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या "लहान पाटबंधारे योजनांची प्रगणना" या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार या कार्यालयातून देयके आहरित करण्यासाठी आयुक्त, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी-उपायुक्त (वित्त), मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

२. आहरण व संवितरण अधिकारी SNA-SPARSH कार्यपद्धतीच्या प्रयोजनार्थ संदर्भाधीन शासन निर्णयातील विहित कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ मधील नियम १५६ तसेच वित्त विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.५४/कोषा प्रशा-४, दि.२३.०४.२०२५ मधील तरतुदीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७१८१७४७४५११२६ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(मृ. सं. देशपांडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

- ४) मा. मंत्री व मा. राज्यमंत्री, मृद व जलसंधारण यांचे खाजगी सचिव,
- ५) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ६) सचिव, मृद व जलसंधारण यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
- ७) सचिव, लेखा व कोषागारे, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ८) महालेखापाल (लेखा परीक्षा / लेखा व अनुज्ञेयता)-१/२, मुंबई/नागपूर,
- ९) आयुक्त (मृद व जलसंधारण), महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर,
- १०) आयुक्त (कृषी), पुणे,
- ११) मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे.
- १२) सर्व सह / उप सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १३) महाव्यवस्थापक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी), छत्रपती संभाजीनगर,
- १४) अपर आयुक्त (जलसंधारण), मृद व जलसंधारण विभाग, पुणे / छत्रपती संभाजीनगर / नागपूर,
- १५) संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे,
- १६) सायबर कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालय, मुंबई
- १७) संचालक (लेखा व कोषागारे), मुंबई,
- १८) अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई
- १९) अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा, पुणे.
- २०) सर्व अवर सचिव, मृद व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई,
- २१) सर्व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,
- २२) सर्व जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग,
- २३) सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
- २४) वित्त विभाग (व्यय-१५ / अर्थ-१७/कोषा प्रशा-४ व ५), मंत्रालय, मुंबई,
- २५) जल-४ (निवडनस्ती).